

- आदिनाथ** vgl. उत्तराश्च.
- आदिपितामह** m. *der Urgrossvater, Bein. Brahman's PRASĀNCĀBH. 2, b.*
- आदिपुराण** Verz. d. Oxf. 43, b, N. 2. 84, a, 27. 101, b, 26. 270, a, 18. 277, b, 38.
- आदिपुरुष** *der Urgeist bei den Sikhs* WILSON, Sel. Works 2, 149.
- आदिभवानी** als Çakti des Paramapurusha = Prakṛti WILSON, Sel. Works 1, 92.
- आदिम** Ind. St. 8, 299. BHĀSHĀP. 20. 115.
- आदिमलबार** N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 340, a, 1. 10.
- आदियामल** Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 95, a, 17. 333, b, No. 783. — Vgl. यमल.
- आदिराज** *ein Fürst der alten Zeit* KĀVYĀD. 1, 5. — MBH. 1, 374। N. pr. eines Sohnes des Avikshit (nicht Bein. eines Sohnes des Kuru).
- आदिद्रूप** (आ° + द्रूप) n. *Anzeichen, Symptom einer Krankheit* ÇĀRĀG. SAMH. 1, 1, 3. — Vgl. पूर्वद्रूप.
- आदिलीला** f. Titel eines Werkes, welches das Leben Kaitanja's als Gr̄hasthā schildert, WILSON, Sel. Works 1, 132. — Vgl. अस्तलीला und मध्यलीला.
- आदिवातुलतत्त्व** n. Titel eines Buches Verz. d. Oxf. H. 97, a, No. 131.
- आदिवाराहतीर्थ** n. N. pr. eines Tīrtha Verz. d. Oxf. H. 66, b, 37.
- आदिष्ट** 2) es ist विद्युत्स्थाप्ता दिशा zu trennen; vgl. 2. दिष्ट् 3).
- आदिष्ट** m. (sc. संधि) Bez. eines best. Bündnisses KĀM. NĪTIS. 9, 3. 15; vgl. Spr. 4773.
- आदिष्टिन्** MBH. 13, 1547.
- आदिसर्ग** Verz. d. Oxf. H. 8, a, 21. °क्रम 44, b, 31.
- आदिसृष्टि** (आ° + सृ°) f. *das Schaffen —, Vollbringen im ersten Beginn, der blosse Gedanke an die That* Verz. d. Oxf. H. 39, a, N. 2.
- आदिस्वरित** (आ° + स्व°) adj. *den Svarita auf der ersten Silbe habend* VS. PRĀT. 1, 1, Sch.
- आदीपका** (vom caus. von दीप् mit आ) m. *Brandstifter* MBH. 12, 3215.
- आदीपन** 1) BHĀG. P. 3, 30, 26.
- आदृत्य** zu *beachten* BHĀG. P. 11, 28, 42.
- आदृष्टिगोचरम्** (von 2. आ + दृ° - गोचर) adv. *so weit das Auge reicht* KĀTHĀS. 116, 56.
- आदेय** so v. a. *abzupflücken: सैगन्ध्यहीनं नदेयं पुष्पं कात्तमपि क्वाचित्* Spr. 838. zu *entfernen, zu entsetzen: आदेयः ह्माङ्गः सोऽभ्यन्तरी रागात्मा* 5, 274. Wohl fehlerhaft für आदेय Spr. 5122. — Vgl. उरादेय.
- आदेत्र** adj. f. *३ nach Sū. allenthalben glänzend oder derjenige, bei welchem Götter sind u. s. w.* RV. 2, 4, 1. 4, 1, 1. 7, 92, 4. Vielleicht den Göttern zustrebend, — zugethan.
- आदेव** आ॒वन् आ॒वन् ग्रा॒. 1, 5, 5. GOBH. 2, 1, 3.
- आदेश** 2) Lehre VARĀH. BHĀ. S. 2, 5, 19. सिद्धानामयमादेश शद्विश्वितविकारणी die Weisen lehren, dass Reichthum das Herz verderbe, Spr. 3142. — 4) RV. PRĀT. 16, 37.
- आदेष्टर** *Einer, der Etwas lehrt, Lehrer* VARĀH. BHĀ. S. 2, Abs. 5.
2. आद्य 1) c) Spr. 3684. — 3) = प्रधाना शक्तिः, महाविद्या MUNDĀLĀT. 10 im ÇKDĀ.
- आद्यकालका** (von आद्य + काल) adj. (f. °कालिका) *zum heutigen Tage in Beziehung stehend, nur auf das Heute gerichtet:* आद्यकालिका
- (अद्य° ed. Calc., बुद्धा द्वारे य इति निर्भयाः। सर्वभृत्या न पश्यति कर्मभू-  
मिमचेतसः॥ MBH. 12, 42057.
- आद्यगङ्गा** (आ° + ग°) f. N. pr. eines Flusses, = गंधवती Verz. d. Oxf. H. 77, b, 38.
- आद्यत** (आदि + तत्) n. *Anfang und Ende* WEBER, RĀMAT. UP. 297.
- आद्यतवत्** BHĀG. P. 10, 54, 45. 11, 8, 35. 14, 11. 12, 4, 27.
- आद्यमाप्तक** Z. 1 lies Guñgā.
- आद्युतात** lies Acut st. Accent und füge RV. PRĀT. 1, 21. VS. PRĀT. 3, 102 hinzu.
- आद्यून** Spr. 4019.
- आद्रव** (?) m. N. pr. eines Weisen Verz. d. Oxf. H. 32, a, 39.
- आधमन** bedeutet *das Verpfänden*, = आधीकरण VIR. 39, b, 5. पत्री तद्वन्मुखीत्वं न तु तस्य दानाधमनविक्राम्यकर्त्मर्हति DĀJAKRAMAS. 2, 7. fig.
- आधर्य** (von आधर) n. *das Unterliegen —, Verlieren im Process* VISHNU'S DHARMAÇ. 6, b, 1. NĀRADA in VJAVAHĀRAT. 20, 10. VIR. 24, b, 5.
- आधवनीय** gehört der Bedeutung nach zu 2. धाव्.
- आधातर** (von 1. धा mit आ) nom. ag. *Verleiher (einer Kunst), Lehrer: पात्रविशेषे न्यस्तं गुणात्मरं व्रजति शिल्पमाधातुः* Spr. 1758.
- आधान** 1) उत्सन्नार्पदाकृत्य मृताधानप्रयोगः *das Drauflegen des Todten* Verz. d. Oxf. H. 294, b, 18. — 2) Ind. St. 3, 379. — 4) lies Pfand st. Pand. — 3) ऋवश्यं विनयाधानं कार्यमयं मया तव *das Beibringen* MBH. 13, 4638.
- आत्मनीव प्रियाधानम्** *das Erweisen eines Liebesdienstes* MAHĀVIRĀ. 92, 16. ज्ञावाधानवल्ल so v. a. *Kraft mit Geschwindigkeit verbunden* KĀTHĀS. 67, 23. — 7) lies Zügel oder Pferdegeschirr überh. und füge TBH. 1, 6, 3, 9 hinzu. — Vgl. आवस्याधान, पूरीषाधान, भगाधान.
- आधानकारिका** f. Titel eines Paricishṭa des SV. Verz. d. Oxf. H. 383, b, No. 466.
- आधानपद्धति** f. Titel eines Buches ebend. 388, a, No. 833.
- आधानविधि** m. Titel eines Paricishṭa des SV. ebend. 377, b, No. 373. 383, b, No. 466.
- आधानिन्** (von 1. धा mit आ) adj. *zutheilend, verleihend, herbeiführend: आमाधायि* (Conj. für आमादायि) — धर्माभावहृतम् Spr. 3251. सर्वभूतमाधानिन् (भयादायिन् gedr.) RĀGA-TĀR. 5, 272. द्वितीयाधायिता Spr. 3227.
- आधार** 1) WEBER, RĀMAT. UP. 278. 321. 323. आत्मानमखिलाधारम् VEDĀNTAS. (Allah.) No. 2. *Unterlage (worauf eine Erscheinung oder Thätigkeit beruht)* KAP. 2, 42. Boden —, Gebiet der Wirksamkeit TATTVĀS. 43. Subject, von welchem ein Prädicat ausgesagt wird (आधेय), Träger einer Eigenschaft u. s. w. (wie आश्रय und आश्रित) PRATĀPAR. 90, a, 7. b, 7; vgl. die letzte Stelle u. 3). — 3) HALĀJ. 3, 12. — 5) vgl. आधार-द्रूप. — 6) hierher kann ÇĀNTI. 2, 6 (Spr. 2331), das unter 1) steht, gezogen werden: किमाधारः प्रेमा किमधिकरणः सत्तु च प्रुचः *worauf soll die Liebe gerichtet und die Trauer bezogen werden?* — 7) Teich HALĀJ. 3, 54. N. pr. eines Teiches WILSON, Sel. Works 2, 23. — 8) N. pr. des Verfassers der आधारकारिका Verz. d. Oxf. H. 238, b, N. 1. 353, b, 7.
- आधारकारिका** f. Titel einer von आधार verfassten Kārikā, = परमार्थमार Verz. d. Oxf. H. 238, a, No. 373. HALL 199.
- आधारचक्र** n. Bez. eines best. mystischen Kreises am Aster Verz. Oxf. H. 149, b, 27.